

न्यैतो इल्पणः R.V. Prāt. 17, 23. विषमाः समर्पयैर्वर्तते Lātj. 6, 3  
21. अविकारेण 9, 7, 8, 10, 10, 15. भिन्नस्थिता तु या प्रीतिर्व सा स्मैक्षेन  
वर्तते Spr. 1171. इतरेषु संसद्येषु संसद्यांशेषु च त्रिषु। एकापायेन वर्तते  
महासाणि शतानि च || so v. a. nehmen um Eins ab M. 1, 70. — 3) sich  
irgendwo befinden, weilen; da sein, vorhanden sein, sich finden, es giebt  
(von Personen und Sachen): एते राष्ट्रे वर्तमाना राजा: प्रचक्षन्तस्कारा: M.  
9, 226. सर्वया वर्तमानो इपि स योगी मयि वर्तते Bhāg. 6, 31. क्वा तु वर्तते  
MBh. 3, 2737. गृहस्योपरि 3, 7251. R. 1, 18, 4. 70, 14. स्वे पथि 2, 21, 60.  
26, 25. 4, 3, 5. Čāk. 29, 7 (वर्तिष्यते pass. impers.). 39, 13. 98, 15. 99, 6.  
KATHĀS. 37, 185. Bhāg. P. 3, 28, 24. 4, 26, 16. DhūRTAS. 89, 5. VET. in  
LA. (III) 7, 3. 31, 11. BHATT. 7, 103. 8, 68. सत्प्यथे HARIV. 14023. काठे पि-  
यासवः प्राणा वर्तते भेदानं विना RāGĀ-TAR. 4, 230. मूर्धि obenan stehen  
Spr. 3213. मयि वर्तस्व bleibe bei mir MBh. 8, 6046. Spr. 3182. act. MBh.  
1, 687. 3, 12171. 12412. अधिनि वर्तन् 13. 350. 3210. R. 3, 62, 25. Spr. 4347.  
MĀRK. P. 50, 42. — नाराजोके ब्रनपदे प्रवृष्टनर्नतर्काः। उत्सवाश्च समाजाश्च  
वर्तते राष्ट्रवर्धनाः || Spr. 4413. पश्वो इपि न वर्तते नित्यं राष्ट्रे व्याराजोके  
4403. 4407. नहि द्रृपोपमा काचित्व मैथिलि वर्तते R. 5, 22, 13. एते पञ्च-  
दश — गुणा भूतेषु पञ्चमु। वर्तते MBh. 3, 13927. R. 3, 71, 10. SARVADAR-  
ÇANAS. 13, 14. 66, 13. 116, 13. Comm. zu NĀJAS. 1, 1, 11. पापमधिकं स्त्रीषु  
वर्तते VET. in LA. (III) 23, 3. व्याकुलत्वं मे हृदि वर्तते PĀNÉAT. 76, 12. fig.  
sonst bedeutet हृदि, हृदये वर्त् wie मनसि वर्त् am Herzen —, im Sinne  
liegen, im Kopfe herumgehen: अतो इन्यथा न मे वासो वर्तते हृदये क्वा-  
चित् MBh. 3, 2602. वाक्यं नारदेनोक्तं वर्तते हृदि नित्यशः 16715. हृदं च  
मे मनसि वर्तते Čāk. 28, 22. 33, 12. VIKR. 30. 5. PĀNKĀR. 1, 7, 7. अत्यान-  
न्दसमायुक्तं नार्वतं तदात्मनि (so ist wohl zu lesen) sie befanden sich  
nicht bei sich so v. a. sie waren außer sich vor Freude KATHĀS. 58, 184.  
sich bei Jmd (loc. gen.) vorfinden, da sein: गृहस्यापकृतं द्रव्यं परिदृष्टं वयि  
वर्तते R. 1, 59, 4. जग्तसंबन्धे शक्तिस्वयं वर्तते Verz. d. Oxf. H. 80, a, 25.  
तपो पश्यः श्रुतं शीलमलोभः सत्प्यसंधता। गुरुदैवतपूजा च एता वर्तति भू-  
मिदे (so lesen wir st. भूमिदं beider Ausgg.; NILAK. giebt, um den acc.  
zu erklären, वर्तति die Bed. von अनुसरति) MBh. 13, 3126. मम चा-  
कृतपुण्यापा एकः पुत्रो ऽत्र वर्तते KATHĀS. 18, 269. तवेदानीं नुत्तजा च  
न वर्त्स्यति 316. एवमादिर्महागर्वस्तस्य संप्रति वर्तते HARIV. 18037. तद-  
स्माकमप्यत्र विषये महत्कुतूहलं वर्तते PĀNÉAT. 97, 10. योगलौमौ हि सी-  
ताया वर्तते (so die ed. Bomb.) लक्षणावयोः: so v. a. steht bei uns, hängt  
von uns ab R. 2, 53, 3. — 4) sich in einem best. Lebensalter, in einer  
best. Lage, in einem best. Falle, bei einer best. Beschäftigung befinden;  
einer Sache obliegen, sich Etwas angelegen sein lassen; mit loc. वय-  
स्याये BHĀG. P. 1, 6, 2. पश्यमि वयसि HIT. 28, 2. यैवने R. 4, 63, 13. व्यसने  
3, 73, 18. महति विषये विषये VIKR. 9, 5. तृतीयायां प्रकृतौ वर्तता वया MBh. 2,  
1484. जीविते वर्तमानः: so v. a. lebend Spr. 982. वशे in Jndes Gewalt  
stehen 4417. PĀNKĀR. 3, 11, 10. निदेशे MBh. 1, 637. मातुर्मते DĀCAK. 63, 5.  
आदेशे भगवतः BHĀG. P. 3, 13, 14. सत्ता क्रमे R. 2, 28, 2. उप्ये तपसि वर्तन्  
MBh. 1, 1860. 4308. 8, 6053. मनुष्यधर्मे 15, 841. साक्षे M. 8, 346. कर्मसु  
9, 319. BHĀG. 3, 22. Spr. 4641. M. 2, 5. लोमेषु HARIV. 294. उपकारे R. 3,  
75, 40. MĀRK. P. 14, 86. अक्षिते Spr. 3538. उद्धारुमहोत्सवे KATHĀS. 14, 26.  
मुखोपयेषोषु 21, 17. राजक्रियायाम् PĀNÉAT. 63, 25. वैज्ञवाच्चस्य शमने HA-  
RIV. 10941. RAGH. 8, 20. मर्यादाव्यतिक्रमे PĀNÉAT. 46, 21. न वर्ते प्रतिष्प्रदे

so v. a. ich bin nicht in dem Falle es annehmen zu können R. 2, 50, 29 (47, 20 GORB.). in einer best. Bedeutung stehen, eine best. Bedeutung haben: पुष्यसमोपस्थे चन्द्रमसि पुष्पशब्दे वर्तते PAT. zu P. 4, 2, 3. Schol. zu P. 1, 2, 15. सप्तम्यर्थमात्रे वर्तमानमीदृतम् zu 1, 1, 19. — 3) leben von (instr.): क्रीतोत्पवेन (अवेन) ĀCV. GRH. 4, 4, 15. मत्स्यमंसेन HARIV. 3237. VARĀH. Bbh. S. 13, 17. KATHĀS. 4, 123. ČĀMK. zu Bbh. ĀR. UP. S. 274. BHĀG. P. 4, 28, 36. 5, 8, 30 (वीर्या व० zu trennen). mit einem absol.: पथा वायुं समाश्रित्य वर्तते सर्वज्ञसत्त्वः । तथा गृहस्थमाश्रित्य वर्तते सर्व आश्रमाः M. 3, 77. — 6) leben so v. a. sein Leben hinbringen; sich befinden, sich fühlen: मातामहकुले चापि पथा वर्तमाने वयम् । तथा पूर्वं भवाङ्क्षेत्रिषुर्मातुश्च मे इग्रतः || R. GORB. 4, 80, 20. कथं मे वर्तते बाला (तानि) पश्यती मामपश्यती 4, 29, 17. त्यक्ता वया कथं वर्त्यामि KATHĀS. 53, 113. SPR. 4481. BHĀG. P. 1, 13, 42. 4, 28, 18, 21. पश्यतश्च ताम् । ममावर्तत तत्कालं न जाने वृद्धये कथम् KATHĀS. 22, 108. शिर्पुर्या पितुरङ्के सुमुखं वर्तते MBH. 3, 1740. — 7) zu Werke gehen, verfahren, sich bemehnen: तथा R. 2, 30, 38 (32 GORB.). SPR. 1695. 3244. ततो इन्यथा M. 8, 397. HARIV. 9226. SUĀR. 1, 7, 9. एवम् R. 1, 8, 10. एवंविधम् KATHĀS. 12, 159. प्रतिकूलम् M. 10, 31. विधिपूर्वकम् SUĀR. 2, 93, 7. कामतस् M. 9, 63. अनुद्रूपतम् MBH. 15, 678. साधु R. 4, 28, 11. उग्रम् BHĀTT. 16, 7. mit einem absol.: इतः तम् न ते वचो इतिक्रम्य वर्तितुम् R. GORB. 4, 60, 4. तस्य मतमुत्क्रम्य वर्तितुम् 2, 23, 9. यदि धर्मं पुरस्कृत्य पुत्र वर्तितुमिच्छक्षिः 22, 1. gegen Jmd, mit loc.: पितृवन्नम् M. 7, 80, 9, 108. MBH. 3, 1461. 5, 7079. 13, 678. R. 2, 18, 16. 41, 4 (40, 4 GORB.). 52, 33 (49, 34 GORB.). 58, 16. 73, 9. 104, 19 (वर्तते zu lesen). R. GORB. 2, 58, 24. 4, 28, 11. 5, 36, 64. SPR. 1612. 2607. 4830. PRAB. 106, 1. मातापित्रेणर्गृह्यु च सम्यग्वर्तति ये सदा MBH. 13, 2042. 1, 3239. गुरुवच्च सुषावच्च वर्तयातो परस्परम् M. 9, 62. निर्वापुत्रितास्तस्माद्विधिपितरेतम् KATHĀS. 50, 116. mit dat.: कथं च तस्मै वर्तेयम् MBH. 14, 140. mit acc. (!): पुत्रश्च पितरं मोहान्निर्माणदमर्वतं 7, 1392. वर्त् mit loc. der Person bedeutet auch in einem best. Verhältniss zu Jmd stehen, insbes. in einem unerlaubten geschlechtlichen: भार्यायां वर्तते धातु रूपायां त्वमधार्मिकः R. 4, 17, 28. mit सरू verkehren mit: पापमित्रैः सरू वर्तितुम् SPR. 2729. व्रवर्तितुम् mit abl. der Person gegen Jmdes Willen verfahren R. 2, 111, 6. verfahren —, zu Werke gehen mit (instr.) so v. a. an den Tag legen, äussern, anwenden, gebrauchen: अनया वृत्त्या हीन-प्रतिज्ञया R. 2, 109, 8. पाम्यया वृत्त्या M. 8, 173. अमायया 7, 104. कविर्निर्माणसाहृदेन भरतेषु वर्तमानः MĀLAT. 3, 9. fg. धर्मणा KATHĀS. 43, 160. देश-द्वयेण (वेष्टद्वयेण die neuere Ausg., वंशद्वयेण NILAK.) वर्ततम् HARIV. 8335. मित्रभावेन SPR. 4754. विभुवेन ĀCV. UP. 4, 4. श्रीदासोन्येन RAGH. 10, 26. पितृवेन PRAB. 106, 1. आत्मानुमानेन VIKA. 63, 12. अनुकल्पेन M. 11, 30. श्रोजसा, सहसा, अभ्यसा P. 4, 4, 27. दण्डेनैवारिशिरस्म वर्तते देवः MĀLAT. 61, 18. या तव । अभिषेकविघातेन पुत्रराज्याय वर्तते R. 2, 23, 24. वर्ततीनो पराइया so v. a. unter eines Andern Befehlen stehend 6, 98, 28. यावद्वित्यति पाद्याली पञ्चेणानेन so v. a. gebrauchen MBH. 3, 202. वर्तत ब्रह्माणा विप्रो राज्यो रक्षय भवः so v. a. obliegen BHĀG. P. 10, 24, 20. प्रजाद्वयेण so v. a. in der Gestalt eines Sohnes auftreten 1, 7, 45. — 8) mit dat. sich um Etwas kümmern, sich Etwas angelegen sein lassen: पुत्रराज्याय R. 2, 23, 24. शीलगुणाय 5, 37, 30. — 9) mit dat. gereichen zu: पञ्चेण किं फलं यः पितउःखाय वर्तते ĀCV. in LA. (III) 35, 12. — 10) in